

युआयडी (आधार)विषयक ॲप्लिकेशन  
तयार करण्यासाठी तंत्रज्ञान / विज्ञान  
संस्थां / महाविद्यालयांमधील  
विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा.

**महाराष्ट्र शासन**

**शासन निर्णय**

सामान्य प्रशासन विभाग,

मंत्रालय, मुंबई ४०००३२

शासन निर्णय क्रमांक- मातंसं०४११/प्र.क्र. ५६ /३९ दिनांक-१३ मे, २०११.

बायोमेट्रिक ओळख पध्दतीवर आधारीत युआडी क्रमांकाचा वापर करून लाभार्थ्यांना सेवा पुरविण्यासाठी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार करण्याकरिता तंत्रज्ञान संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्याचे शासनाने ठरविले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तयार/विकसीत करवून घेण्यात आलेल्या संगणकीय ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर शासनाकडून पुरविण्यात येणा-या सेवांकरिता करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

असे नमुनेदार ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार करून त्याचा उपयोग राज्यभरात शासकीय कामकाजात करणे हा स्पर्धा आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेचे स्वरूप, स्पर्धेचे नियम, अटी, शर्ती, खालीलप्रमाणे आहेत :-

- **स्पर्धेचा विषय :-** बायोमेट्रिक ओळखपध्दतीवर आधारीत युआयडी क्रमांकाचा वापर करून योग्य लाभार्थ्यांना सेवा पुरविण्यासाठी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर विकसीत करणे/तयार करणे.
- **स्पर्धेचे नियम, अटी व शर्ती:-** या स्पर्धेत राज्यातील वैज्ञानिक, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमधील बी.एस्सी, एम.एस्सी, बी.सी.ए., एम.सी.ए., अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर किंवा या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भाग घेता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांचे संघ तयार करण्यात येतील. प्रत्येक संघात जास्तीत जास्त ४ सदस्य राहतील.

प्रत्येक संघ या स्पर्धेसाठी योग्य लाभार्थ्यांना, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, 'आधार क्रमांकावर' आधारीत संगणकीय नमुनेदार ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर विकसीत करून ते त्यांच्या प्रकल्प अहवालासह सादर करील.

प्रत्येक संघाने तयार केलेले ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर त्यांच्या अभ्यासक्रमासाठी तयार केलेला प्रकल्प समजण्यात येईल. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर विकसीत करण्याच्या कामात महाविद्यालय/ संस्था हे विद्यार्थ्यांना सर्वोत्तोपरी सहकार्य आणि मदत करील.

प्रत्येक महाविद्यालय/संस्था, आपआपल्या संघानी तयार केलेल्या प्रकल्पापैकी एका प्रकल्पाची निवड करतील व त्याची प्रवेशिका विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेकरिता संबंधीत विद्यापीठाकडे पाठवतील. प्रत्येक महाविद्यालयाला /संस्थेला एकच प्रवेशिका पाठवता येईल. प्रत्येक प्रवेशिकेसोबत सविस्तर प्रकल्प अहवाल, विकसीत केलेल्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा नमुना, त्याच्या Source code सह सादर करणे आवश्यक राहिल. महाविद्यालय/संस्थेकडून प्रवेशिका प्राप्त झाल्यानंतर, प्रत्येक विद्यापीठ स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांचे मूल्यमापन करण्यासाठी कमीत कमी ५ सदस्य असलेली समिती गठीत करेल आणि मूल्यमापनाचे निकष निर्धारित करील. विद्यापीठ स्तरावर 'मूल्यमापन' करणा-या समिती मध्ये खालील सदस्यांचा समावेश असेल:-

- विभागीय आयुक्त
- एन,आय.सी./सी डॅक / एस.टी.क्यु.सी. /ए.आय.सी.टी.ई.चे प्रतिनिधी,
- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे/तांत्रिक संस्थेचे विभाग प्रमुख/विद्यापीठाचे तज्ञ

प्रत्येक विद्यापीठ स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट अशा तीन प्रकल्पांची निवड करील. निवड झालेल्या प्रकल्पांना खालील प्रमाणे पारितोषिके देण्यात येतील:-

पारितोषिक	विद्यार्थ्यांसाठी	संबंधीत महाविद्यालय/संस्था
क्र.१	रु.१,५०,०००/-	रु.५०,०००/-
क्र.२	रु.७५,०००/-	रु.२५,०००/-
क्र.३	रु.४५,०००/-	रु.१५,०००/-

या व्यतिरिक्त स्पर्धकांना पुढीलप्रमाणे सहाय्य व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना सर्वोत्तरी सहाय्य करण्यात येईल व उत्तेजन देण्यात येईल.

स्पर्धक संघाला नोंदणी केंद्राला भेट देण्याची व नोंदणी प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी देण्यात येईल. स्पर्धकांना विनंती केल्यास त्यांना त्यांच्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची चाचणी करण्यासाठी, नोंदणीची अभिरूप माहिती(dummy information) पुरवण्यात येईल.

विद्यापीठांना प्रशासकीय खर्चासाठी, स्पर्धकांच्या प्रवासासाठी आणि त्यांच्या प्रकल्पासाठी लागणारे सॉफ्टवेयर, आवश्यक ती उपकरणे खरेदी करण्यासाठी रु.५०,०००/- इतका निधी देण्यात येईल.

प्रत्येक विद्यापीठाने निवड केलेल्या उत्कृष्ट तीन प्रकल्पांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येईल. विद्यापीठांकडून प्रवेशिका प्राप्त झाल्यानंतर, राज्याचे आधार व्यवस्थापन युनिट आणि समन्वयक विभाग यांच्याकडून प्रकल्पांची विभागानुरूप वर्गवारी करण्यात येईल. या टप्प्यावर स्पर्धकांना आपले ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर प्रत्यक्ष व्यवहारात वापर करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करता येतील. त्यासाठी त्यांना संबंधित समन्वयक विभाग, राज्याचे आधार व्यवस्थापन युनिट व त्या विभागांना सॉफ्टवेअरचा पुरवठा करणारे पुरवठादार यांच्याकडून आवश्यक ते सहकार्य आणि सुविधा पुरवल्या जातील. त्यानंतर त्यांचे ॲप्लिकेशनचे मूल्यमापन करण्यासाठी राज्यस्तरीय मूल्यमापन समिती समोर सादर करण्यात येईल. राज्यस्तरीय मूल्यमापन समितीमध्ये आय.आय.टी.-मुंबई येथील तज्ज्ञ आणि समन्वयक विभागांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. ही समिती स्पर्धकांनी तयार केलेल्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे मूल्यमापन करून उत्कृष्ट अशा पाच ॲप्लिकेशनची निवड करेल. निवड झालेल्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर करिता संबंधित स्पर्धकांना खालीलप्रमाणे पारितोषीके देण्यात येतील.

पारितोषिक	विद्यार्थ्यांसाठी	संबंधित विद्यापीठ / संस्था
क्र.१	रु.४,००,०००/-	रु.१,००,०००/-
क्र.२	रु.२,४०,०००/-	रु.६०,०००/-
क्र.३	रु.१,६०,०००/-	रु.४०,०००/-
क्र.४	रु.१,००,०००/-	-----
क्र.५	रु.५०,०००/-	-----

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in). या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०११०५१३१५०५२६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.



(डॉ. संतोष भोगले)

अवर सचिव

महाराष्ट्र शासन.

प्रति,

सर्व विधान सभा/ विधान परिषद सदस्य

मा. राज्यपाल यांचे सचिव

अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग

उप महासंचालक, विशिष्ट ओळख प्राधिकरण, क्षेत्रीय कार्यालय, मुंबई

महालेखाकार (लेखा व अनुज्ञेयत) - १/२ महाराष्ट्र, मुंबई/नागपूर

महालेखाकार (लेखापरीक्षा) - १/२ महाराष्ट्र, मुंबई / नागपूर

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व महानगर पालीकांचे आयुक्त

सर्व जिल्हाधिकारी

सर्व विद्यापिठांचे कुलगुरू

सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व कोषागारे

निवड नस्ती